

जिल्हा परिषद, गडचिरोली
Right to Information Act
(India)

केंद्रीय माहितीचा अधिकार

अधिनियम २००५ अंतर्गत कलम ४ (१) ख अन्तर्ये
प्रसिद्ध करावयाची १ ते १७ मुद्यांची

माहिती पुस्तिका

सन २०२५

पंचायत समिती गडचिरोली

कलम ४ (१) (b)(i)

पंचायत समिती गडचिरोली येथील विभाग कार्यालयातील कार्ये व कर्तव्ये याचा तपशील

क्र.सं.	बाबा	तपशील
१	कार्यालयाचे नांव	पंचायत समिती गडचिरोली
२	पता	पंचायत समिती गडचिरोली
३	कार्यालय प्रभुख	गट विकास अधिकारी
४	शासकीय विभागाचे नांव	पंचायत समिती गडचिरोली
५	कोणत्या मंत्रालयातील खात्याचे अधिनस्त	ग्रामविकास विभाग
६	कार्यक्षेत्र	गडचिरोली जिल्हा
७	दिशिष्ठ कार्ये कामाचे विस्तृत स्वरूप	पंचायत समिती मार्फत राबद्धिणी दण्डा-या विविध योजनांची अमंलब व कार्यी घटावणी
८	विभागाचे घेय/धोरण	शासनाचे धोरण-----
९	सर्व संबंधित अधिकारी/ कर्मचारी	पंचायत समिती गडचिरोली सहा गट विकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, सहाय्यक प्रशासन अधिकारी १, कनिष्ठ प्रशासन अधिकारी २ सहाय्यक लेखा अधिकारी-१ कनिष्ठ लेखा अधिकारी -रिक्त वरिष्ठ सहा-४ वारष्ट सहाय्यक(लेखा)-१ कनिष्ठ सहा-५ परिवर-५ कनिष्ठ अभियंता-३, स्थापत्य यांत्रिकी-३ सर्व पदे मंजूर व कार्यरत

क्र.सं.	अधिकारी/कर्मचारी नाव/पदनाम	कामाचे स्वरूप	कार्यक्षेत्र	दुरव्यवस्था क्रमांक
१	श्री. अनिकेत श.पाटील गट विकास अधिकारी	आस्था विषयक बाबी व विषयक योजनांची अमंलबजावणी व संनियत्रंण	पंचायत समिती अंतर्गत राबद्धिणी योजनांचे अंमलबजावणी विषयक कामकाज व विभागातील कर्मचा-यांचे आस्थापना विषयक कामकाज	
२	श्री. पी.पी.पदा सहा.गट विकास अधिकारी (प्रभारी)	आस्था विषयक बाबी व विषयक योजनांची अमंलबजावणी व संनियत्रंण	नेमुण दिलेले विभागातील योजनांचे अमंलबजावणी विषयक कामकाज व विभागातील कर्मचा-यांचे आस्थापना विषयक कामकाज	
३	श्रीमती ए.पी.पातकमवार सहा.प्रशासन अधिकारी	नस्तीचे परिक्षण करणे	पंचायत समिती अंतर्गत विभागातील कर्मचा-यांचे आस्थापना विषयक कामकाज व कर्मचाऱ्यावर नियत्रंण	
४	श्री. दिलीप सोनटके कनिष्ठ प्रशासन अधिकारी गिता फर्हद कुतीरकर कनिष्ठ	नस्तीचे परिक्षण करणे	विभागातील कर्मचा-यांचे आस्थापना विषयक कामकाज	
५		नस्तीचे परिक्षण करणे	शिक्षण विभागातील कर्मचा-यांचे आस्थापना विषयक कामकाज	

नोंदवारांची जाहिल्याची	लेखा विषयक कामकाज	लेखा आक्षेप गिपटारा/विविध योजनेच्या संबंधाने विभागास प्राप्त झालेल्या तरतूद/खर्च वाबता सनियत्रण
कृ. वगिता चलकलयार सहाय्यक लेखा अधिकारी		
श्री. पी.बी.गुम्मलयार वरिष्ठ सहा.(लेखा)	विभागाकडील लेखा विषयक कामकाज पहाणे	लेखा विषयक कामकाज करणे/अनुदान निधारण करणे
१.. श्री. धनंजय खेवले, वरिष्ठ सहा. २.. श्रीमती सिमा गजभिये, वरिष्ठ सहा. ३. श्रीमती प्राजक्ता बुरडकर, वरिष्ठ सहा.	विभागाकडील आस्थापना विषयक कामकाज व सेवाविषयक वाबी विषयक कामकाज करणे/ निविदा प्रसिद्ध करणे/उघडणे/कर्मचाऱ्याचे स. सेवापुस्तक अद्यावत करणे//सुरक्षा ठेव निकाली काढणे	विभागाकडील आस्थापना विषयक संपुर्ण कामकाज
१. श्री. ए.सी.हलामी, कनिष्ठ सहाय्यक २. श्री.शेषराज मेशाम, कनिष्ठ सहाय्यक ३. श्री. आशिष वाघरे,कनिष्ठ सहाय्यक ४. श्रीमती यु.पी.वेलादी, क.स. ५. श्रीमती सी.एम.आतला, क.स ६. श्रीमती जी.डी. मांडवकर,क.सहा. ७. श्रीमती एम.पी.भोयर,क.सहा ८. श्री.गेडेकर, क.सहा. ९. श्री. निमरड, कनि.सहा. १० श्री. विलास बोगा, क.सहा. ११. श्री. बिं.के.वाळके क.सहाय्यक(लेखा)	विभागाकडील प्रेषक विभागाचे कामकाज विभागाकरिता कर्मचाऱ्याचे देयके निकाली /वाहनाचे देयक निकाली काढणे / सेवानिवृत्त कर्मचारी यांचे पेन्शन मंजूर करणे.इत्यादी विषयक कामकाज	विभागाकडील आस्थापना विषयक कामकाज व योजनांची नस्ती.

परिचर	कार्यालयीन टपाल वाटप करणे	जिल्हास्तरावरील तथा कार्यालयीन टपाल वाटप करणे
मारती व जागेचा तपशील गर्यालयीन दूरध्वनी क्रमांक व वेळ	पंचायत समिती, गडचिरोली दुरध्वनी क्रमांक ०७१३२-२९५९३३ घर्यालयीन वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ पर्यंत	
गाप्ताहिक सुटटी व विशिष्ट सेवेसाठी ठरविलेल्या वेळा	शासकीय सुटट्या.	

कलम-४ (१)-(b)(ii)

नमूना (अ)

पंचायत समिती गडचिरोली कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिकारांचा तपशील

पदनाम	अधिकार-प्रशासकीय	कोणत्या कायदा/नियम /शासन निर्णय/परिपत्रकानुसार	शेरा
गट विकास अधिकारी	<ol style="list-style-type: none"> १. वेतन व भत्ते संदर्भातील दिर्घकालील प्रलंबित मागण्या मंजूर करण्याचे अधिकार (१ ते ३ वर्षांपर्यंत) वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचारी २. प्रवास भत्ते बील ३. अनामत रकमा परत करणे ४. कार्यालयीन साहित्य खरेदी करणे ५. पोष्ट तिकीटे खरेदी करणे ६. वाहन दुरुरत्ती ७. सेवापुस्तकातील नोंदी सांक्षाकीत करणे ८. वेतननिश्चिती करणे ९. गोपनीय अहवाल लिहिणे १०. रजा मंजूर करणे ११. लेखा आक्षेप निकाली काढणे १२. आस्थापना विषय सर्व बाबी पाहणे 	<ol style="list-style-type: none"> १. वेळोवेळी शासना कडून निर्गमीत झालेले शासन निर्णय, परिपत्रके यानुसार निर्णय घेणे, नोंदी घेणे 	

पदनाम	अधिकार-आर्थिक	कोणत्या कायदा/नियम /शासन निर्णय/परिपत्रकानुसार	शेरा
गट विकास अधिकारी	<ol style="list-style-type: none"> १. विभागातील कर्मचारी यांचे वेतन व भत्ते व इतर देय रकमा आहरीत करून संवितरीत करणे. २. विभागाकडील समितीमार्फत राबविणेत येत असलेल्या योजनांची अमंलवजावणी करणे. 	<ol style="list-style-type: none"> ३. वेळोवेळी शासना कडून निर्गमीत झालेले शासन निर्णय, परिपत्रके यानुसार निर्णय घेणे, नोंदी घेणे 	

कलाग ४ (१) (ब) (xvi)

नमूना (क)

जन माहिती अधिकारी

अ.क्र	जन माहिती अधिकारी-यांचे नाव	अधिकार पद	जनमाहिती अधिकारी कार्यकक्षा	संपूर्ण पता/दूरध्वनी क्रमांक	ई-मेलआयडी या कायदापूरता	प्रथम अपोलोय प्राधिकारा
१	ए.पी. पातकमवार	सहाय्यक जन माहिती अधिकारी	पंचायत समिती गडचिरोली	पंचायत समिती गडचिरोली		गट विकास अधिकारी

नमूना (ख)

सहाय्यक जन माहिती अधिकारी

अ.क्र.	सहाय्यक जन माहिती अधिकारी-यांचे नाव	अधिकार पद	सहाय्यक जनमाहिती अधिकारी कार्यकक्षा	संपूर्ण पता/दूरध्वनी क्रमांक
१	श्री. दिलीप सोनटकके	क.प्र.अ.	पंचायत समिती गडचिरोली	

नमूना (ग)

प्रथम अपिलीय अधिकारी

अ.क्र.	प्रथम अपिलीय प्राधिका-याचे नाव	अधिकार पद	प्रथम अपिलीस प्राधिका-याची कार्यवाक्षा	अहवाल देणारे जन माहिती अधिकारी	ई-मेलआयडी या कायदापूरता
१.	श्री. अनिकेत शि. पाटील	गट विकास अधिकारी	पंचायत समिती गडचिरोली	सौ. ए.पी. पातकमवार	Bdogad15@gmail.com

गट विकास अधिकारी
पंचायत समिती, गडचिरोली

आरथापना विधान, पंचायत समिती गट्ठिंगेली.		
कलम ५ आ उपकलम १ (ब) मध्ये शाराकिय प्राथकायाच्या कर्तव्याबाबत तसेवा नुसार मार्गीले खाली व्यापार		
अनुक्र.	मुख्या	अभिधाय
१.	संघटना कार्य आणि कर्तव्ये	संघटना - आरथापना कार्य - पंचायत समिती गट्ठिंगेली मर्यादित अधिकारी, कर्मचारी माझे आरथापना विषयक (सेवा विषयक) वार्डी हातल्याचे. कर्तव्य - नियमातील तसेवा नुसार अधिन गढून
२.	अधिकारी आणि कर्मचारी यांचे अधिकारी य कर्तव्ये	कार्यारान अधिकारी - गट विकास अधिकारी, पंचायत समिती गट्ठिंगेली विषयक कामकाजाचे पर्यवेक्षण कर्मात. कर्तव्ये - कार्यालयातील कामकाज नियमानुसार होत आहे किंवा नाही याबाबत खाली करणे. कर्मचारी- अधिकारी/ कर्मचारी यांची रजा, म.ना.से, नियमानुसार अद्यायी घटली गेल्यानियृत, गोपनिय अहयात, नियमानुसार विषयक कार्यवाही, आरथापना विषयक वार्डी संदर्भातील प्रगती व दिनीं अर्ज याचे कार्यवाही करणे. कर्तव्य- वर सनमूद केलेल्या प्रगतायाबाबत व अर्जायाबाबत म.ना.से(रजा) नियम १९८१ म.ना.से (नियुक्ती येतन) नियम १९९७ नियमातील तसेवा नुसार नियांसिन कालायाहीत कायंवाही करणे.
३.	निर्णय घेण्याचा प्रक्रियेमध्ये कोणत्या कार्यपद्धतीचे अनुसरण केल जात - त्याबाबतचे पर्यवेक्षण आणि जबाबदारी निश्चित याची माहीती.	विभागातील अधिकारी/ कर्मचारी यांचे कडून प्राप्त झालेल्या अर्जी/ मागण्या यांची अर्जातील विषयाप्रमाणे म.ना.से नियम (गवायित विषयाबाबत) वैधकीय प्रतिपूर्ती नियम भ.नि.नि. नियम, नुसार छाननीत योग्य आढळवेळेल्या प्रगताच मान्येगार्दी सादर करण्यात येते. त्यामध्ये चूट्या असल्यास चूट्याची संबंधितांकडून पुरता करण्यासाठी प्रस्ताव नियमानुसार नसल्यास प्रस्ताव अमान्य करण्यासाठी सहाय्यकाकडून वक्त्राधिकार्याकडे सहाय्यकानी सादर केलेल्या प्रस्तावाची तपासणी करूण आवश्यकता मागल्याम केंगारो करून विभागप्रमुखाकडे मान्यतेगाठी सादर करण्यात येतो.
४.	कर्तव्य पार पाढतांना उरविण्यात आलेले मापदंड	शाराकिय नियमावली नुसार विहित केलेली मापदण्डानुसार
५.	कर्मचा-यामार्फत कर्तव्य पार पाढतांना त्यांचेकडे असणारे अभिलेखे मॅनुअल, सुचना नियम याची माहीती.	विभागातील अधिकारी/ कर्मचारी यांचेकडून प्राप्त झालेल अर्जी य मागणी याबाबत कार्यवाही करताना नमूद केलेल्या विषयानुसार म.ना.से नियु (रजा, नियुक्तीयेतन, वर्तवणुक, शिरत य आयोन) विभागीय चीकशी नियम पुस्तिका आरक्षणाबाबत शायनाने वेळोयेळी निर्गमित केलेले आदेश, वैधकीय प्रतिपूर्ती नियम भ.नि.नि. नियम संबंधित विषयाबाबतच्या पुर्वीच्या नस्ती विचारात घेतले जातान.
६.	त्यांच्या अधिपत्याखालील जी कागदपत्रे आहेत त्याचे वर्गीकरण	१) नियमपुस्तिका २) संबंधित विषयाच्या शारान निर्णयाच्या नियड नसत्या ३) संबंधित विषयाबाबतच्या नसत्या.

६.	शासनाचे धोरण व त्याचा अमलबजायणी संदीर्भात जनतेबरोबर सल्ला मसलत करण्याबाबतची व्यवस्था.	जनतेला थेट सल्ला मसलत करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
८.	बोई कॉन्सिल कमिटी किंवा जेथे दोन पेक्षा अधिक व्यक्ती सल्ला देण्यासाठी येतात आणि अशा प्राधिकरणाच्या बैठका लोंकांसाठी केल्या जातात किंवा त्याबैठकांचे कार्यवृत्ते जनतेला उपलब्ध	जनतेला कार्यवृत्त उपलब्ध करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
९.	अधिकारी आणि कर्मचा-यांची निर्देशिका	<p>१) सौ. ए.पी.पातकमवार, स.प्र.अ</p> <p>२) श्री. दिलीप सोनटके, क.प्र.अ</p> <p>३.कु. प्राजक्ता बुरडकर, वरिष्ठ सहाय्यक</p> <p>४) श्रीमती उषा वेलादी, कनिष्ठ सहा.</p> <p>५) श्री.अशोक हलामी, कनिष्ठ सहा.</p> <p>६) भाऊराव नि.गेडेकर, कनिष्ठ सहा.</p> <p>७) श्री. मितु पो.निमरड, कनिष्ठ सहा.</p> <p>८) श्री. शेषराव डी. मेश्राम, कनिष्ठ सहा.</p> <p>९) श्री. विलास लिं.बोगा, कनिष्ठ सहा.</p>
१०.	अधिकारी आणि कर्मचारी याचे मासिक घेतन व भत्ते	<p>१) स.प्र.अ - ४१८००-१३२३००/-</p> <p>२) क.प्र.अ. ३८६००-१२२८००/-</p> <p>३) ज्यै.सहा. ३५४००-११२४००/-</p> <p>४) क.सहा. २५५००-८११००/-</p> <p>५) वाहन चालक- २१७००-६९१००/-</p> <p>६) परिचर- १६६००-५२४००/-</p>
११.	अशा प्रत्येक प्राधिकरणाला देण्यात येणा- या वित्तीय तरतुदी ज्यामध्ये सर्व योजनेला प्रसरतावित खर्च आणि देण्यात आलेली रक्कम यांचा अहवाल.	कार्यासनातुन आस्थापना विषयक कामकाज हाताळण्यात येत असल्यामूळे प्रश्न उद्भवत नाही.
१२.	सबसिडी देण्याबाबतची प्रक्रिया ज्यामध्ये देण्यात आलेली रक्कम आणि लाभधारकांची माहीती	कार्यासनातुन आस्थापना विषयक कामकाज हाताळण्यांत येत असल्यामूळे प्रश्न उद्भवत नाही.
१३.	सवलती अनुज्ञाती अंथोराय झोशन ज्यांना देण्यत आले त्याची माहीती.	कार्यासनातुन आस्थापना विषयक कामकाज हाताळण्यांत येत असल्यामूळे प्रश्न उद्भवत नाही.
१४.	इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यामध्ये रूपांतरीत केलेल्या माहीतीचे विवरण	शासन माहीती अधिकारी व सहाय्यक माहीती अधिकारी घोषित करण्याबाबतचे आदेश दिनांक २०/१०/२००५

१५.	नागरिकांना अशी माहीती उपलब्ध करूण देण्याबाबत असलेल्या सुविधा उदा. वाचनालय, अभ्यासिका कक्ष.	अशी सुविधा उपलब्ध नाही.
१६.	शासकिय माहीती अधिकार्यांची नावे, पदनाम, आणि इतर माहीती.	प्रथम अपिलीय प्राधिकारी - अनिवेत शिवाजी पाटील, गट विकास अधिकारी, पंचायत समिती गडचिरोली. जन माहीती अधिकारी - सौ.ए.पी.पातकमवार सहाय्यक माहीती अधिकारी, - श्री. दिलीप सोनटपके
१७.	अशा प्रकारे विहित करण्यात आलेली अन्य माहीती.	निरंक

सांख्यिकी विभाग		
कलम ४ च्या उपकलम १ (ब) मध्ये शासकिय प्राधिकार्याच्या कर्तव्याबाबत तरतुदीनुसार माहीती खालीलप्रमाणे		
अनुक्र.	मुददा	अभिप्राय
१.	संघटना कार्य आणि कर्तव्ये	कार्य - पंचायत समिती भूतील विहित कलेली कामे हाताळणे कर्तव्ये - नियमानुसार विहित कलेली कामे करणे
२.	अधिकारी आणि कर्मचारी यांचे अधिकारी व कर्तव्ये	पंचायत समिती सर्वसाधारण मासिक सभेचे कामकाज वेळी सांभाळणे, वार्षिक अहवाल तयार करणे, प्रश्नावली क्र.२ ची माहीती तयार करणे, आमरामा घेणे, गवळ.न. ची कामे करणे घरकुलचे नोडल अधिकारी म्हणून काम पाहणे. यशवंत पंचायत राज प्रस्ताव सादर करणे, मत्स्य तलाय लिलाय करून करारनामा करणे गट विकाग अधिकारी यांचे सभेबाबत माहीती सादर करणे इ.
३.	निर्णय घेण्याचा प्रक्रियेमध्ये कोणत्या कार्यपद्धतीचे अनुसरण केल जात त्याबाबतचे पर्यवेक्षण आणि जबाबदारी निश्चिती याची माहीती.	सर्वसाधारण मासिक सभा वार्षिक आमसभेच्या वेळी सन्मा. सदस्यानी उपस्थित केलेल्या मुद्यावर कार्यवाही होण्याच्या दृष्टीने संबंधित विभागाकडून माहीती घेतली जाते. शासननिर्णयानुसार सर्वेंची कामे घेत्या जाते.
४.	कर्तव्य पार पाडतांना तरविण्यात आलेले मापदंड	शासकिय नियमावलीनुसार विहित वेळेल्या गुरुतीती कर्तव्ये पार पाडणे.
५.	कर्मचा-यामार्फत कर्तव्य पार पाडतांना त्यांचेकडे असणारे अभिलेखे मॅनुअल, सुचना नियम याची माहीती.	खालील मॅनुअल चा आधार घेऊन पार पाडण्यात येते. १) जि.प. व प.स. अधिनियम १९६१ २) जि.प.व प.स. अधिनियम १९६१ ३) मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ शासन स्तरायरुन प्राप्त होणारे परिपत्रक व शासन निर्णय .

६.	त्यांच्या अधिपत्याखालील जी कागदपत्रे आहेत त्याचे वर्गीकरण	नियमपुस्तिका, संविधित विषयाच्या शासन मिळाल्याच्या निवड नवत्या, संविधित विषयाचावतच्या नम्बरा.
७.	शासनाचे धोरण व त्याच्या अमलबजावणी संदीर्घात जनतेद्योवर, सल्ला मसलत करण्यावावतची व्यवस्था.	सल्ला मसलत जनतेसह आदेशकानेनुसार केल्या जाने तथापि जनतेच्या तद्रारी संविधात त्याचेशी संपर्क माझून जनतेचे प्रश्न निकाली काढल्या जातो.
८.	बोर्ड कॉन्सिल कमिटी किंवा जेरो दोन पेक्षा अधिक व्यक्ती सल्ला देण्यासाठी येतात आणि अशा प्राधिकरणाच्या बैठका लोकांसाठी केल्या जातात किंवा त्याबैठकांचे कार्यवृत्ते जनतला उपलब्ध काय?	पंचायत समिती सर्वसाधारण मासिक सभा नव्या वार्षिक आमसभा त्यात सन्मा. सदस्यांनी केलेल्या मुच्यांचे कार्यवृत्त व कार्यवाहीची माहिती सन्मा. नि.प. / सरपंच व मदम्य मार्फत जनतेला दिल्या जाते.
९.	अधिकारी आणि कर्मचारी-यांची निर्देशिका	विस्तार अधिकारी (सांख्यिकी) - स्थित
१०.	अधिकारी आणि कर्मचारी याचे मासिक घेतन व भत्ते	घेतनश्रेणी -----
११.	अशा प्रत्येक प्राधिकरणाला देण्यात येणा-या वित्तीय तरतुदी ज्यामध्ये सर्व योजनेला प्रस्तावित खर्च आणि देण्यात आलेली रक्कम यांचा अहवाल.	मासिक सभा, वार्षिक आमसभा करीता प्राप्त इमालेले अनुदान त्याच वित्तीय वर्षात खर्ची केल्या जाने व अर्थाचित निधीर जिल्हास्तरावर परत केल्या जाते.
१२.	सवसिडी देण्याबाबतची प्रक्रिया ज्यामध्ये देण्यात आलेली रक्कम आणि लाभधारकांची माहिती	सवसिडी देण्याची योजना सांख्यिकी विभागाकडून हाताळण्यात येत नस्त्याने रक्कम व लाभ थाणकाची माहिती देऊ शकत नाही.
१३.	सवलती अनुज्ञाती अंथोराय झेशन ज्यांना देण्यत आले त्याची माहिती.	अशा प्रकारचे काम हाताळण्यात येत नाही.
१४.	इलेक्ट्रोनिक्सच्या माध्यामध्ये रुपांतरीत केलेल्या माहितीचे विवरण	
१५.	नागरिकांना अशी माहिती उपलब्ध करूण देण्याबाबत असलेल्या सुविधा उदा. वाचनालय, अभ्यासिका कक्ष.	अशी सुविधा उपलब्ध नाही.
१६.	शासकिय माहिती अधिका-यांची नावे, पदनाम, आणि इतर माहिती.	प्रथम अपिलीय प्राधिकारी - अनिकेत शिवाजी पाटील, गट विकास अधिकारी, पंचायत समिती गडचिरंगांला. जन माहिती अधिकारी - सौ.ए.पी.पातकगऱ्यार सहाय्यक माहिती अधिकारी, - श्री. दिलीप सोनटकके
१७.	अशा प्रकारे विहित करण्यात आलेली अन्य माहिती.	निरंक

गट दिक्कास अधिकारी
पंचायत समिती

१००२



लेखा विभाग-

कलम ४ च्या उपकलम १ (ब) मध्ये शारकिय प्रथिकायांच्या कर्तव्याबाबत तस्कुटीनुसार मार्गी यांची विवरणां

अनुक्र.	मुद्दा	अभिप्राय
१.	संघटना कार्य आणि घटन्ये	<p>संघटना - लेखा विभाग कार्य - पंचायत संगठनां नवांवर्त लेखाधिकारी / कर्मचारी यांनी लेखा विभागातील माऱ्यांच्या काटेकोरणे पाळणे तसेच संघर्ष विकास अभिकागे पंचायत समिती गट्ठचिरोली यांना काम यिवागणी प्रमाण हो आहे किंवा नाहीयाचर नियंत्रण ठेवणे.</p>
२.	अधिकारी आणि कर्मचारी यांचे अधिकारी व कर्तव्ये	<p>सहाय्यक लेखा अधिकारी- कर्तव्य - लेखा नांग्रेज प्रमुख महानु कार्य करणे लेखा आढळूपाचा निपटाग करणा, लेखा विभागातील नोंद वहया हाताळणे, पंचायत गाव पुनर्विलोकन अहयाल जिल्हा परिषदेना सादर करणे, नियृती घेतन निश्चीती प्रकरणाची उत्तरी करणे, तरों तरी कनिष्ठ लेखा अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक (लेखा) गंग्रेपाल यांच्यावर नियंत्रण ठेवणे.</p> <p>कनिष्ठ लेखा अधिकारी- कर्तव्ये - लेखा विभागात गावांड इतालेल्या देवकांवी तपागणी करणे गेवणी निकाळ अधिकारी योंचे कडे मंजूरीस गावाद करणे, जमा खर्च पंजी नोंदवणीची तपागणी करणे, मार्गिक तथा वार्तिकलेखा तयार करणे मुळ्य लेखा तथा वित्त अधिकारी निं.प. गट्ठांवगंडी याचकडे गावाद करणे, लेखा विषयक संपूर्ण नोंद वहया भवावत ठेवणे, सामान्य रोख पुरतकाशी बैंकच्या गिल्लकर्ती ताळमेळ करणे आणि रोखपालाचर नियंत्रण देणारे.</p> <p>वरिष्ठ सहाय्यक (लेखा)-</p> <p>कर्तव्ये - लेखा विभागातील कार्य विवरण पंजी व नियत कालिके पंजी अद्यावत ठेवणे, मार्गिक लेखा तयार करणे, लेखा विषयक संपूर्ण पत्रव्यवहार हाताळणे, सामान्य रोख पुरतके हाताळणे, जमा खर्च पंजी आणि दृतग नोंद वहया अद्यावत ठेवणे.</p> <p>रोखपाल -</p> <p>कर्तव्ये - पंचायत समिती रोख रक्कमेची अभिगळा करणे, किरकोळ रोख पुरतक हाताळणे, शारकिय व जिल्हा परिषद चालान फाईल अद्यावत करणे, पोषाक्ये समयवंत ठेवी आवर्ती ठेवी यांचा संपूर्ण हिशोब ठेवणे व संघर्ष विकास अधिकारी यांचे कामे हाताळणे.</p>

३.	निश्चयांप्रयोगात्प्रक्रियेमध्ये कोणत्यां कायमधृतीचे अनुसरण केल जात त्याबाबतचे पर्यवेक्षण आणि जबाबदारी निश्चिती याची माहीती.	लेखा-विभागात रोखपाल-वरिष्ठसहार्य(लेखा) आणि कनिष्ठ लेखा अधिकारी यांचे कडून प्राप्त इानंतरी लेखा विषयक संपूर्ण कामे व नोंदवहया यांची पटताळणी करून सहा.लेखा अधिकारी गळचिरोली यांचेकडे प्रगतावित करण्यात येतात.
४.	कर्तव्य पार पाडतांना उरविण्यात आलेले मापदंड	महाराष्ट्र शासन जलसंधारण व ग्राम विकास मंजूरी यांचे आदेश क्र. /एपीडी/ १०९४/प्र.क्र./१३६६/१३ दिनाक १४ ऑगस्ट १९९६ चे नुसार नेमुन दिलेल्या कायमप्रणाली व मापदंडानुसार लेखा विभागातील संपूर्ण कामकाज हाताळणे.
५.	कर्मचा-यामार्फत कर्तव्य पार पाडतांना त्यांचेकडे असणारे अभिलेखे मॅनुअल, सुचना नियम याची माहीती.	लेखा विभागात प्राप्त इालेल्या देयकास मंजूरी. जमाखर्चास मंजूरी, मोजमाप पुस्तीकेनुसार कामाचे मल्यमापन यावावतची संपूर्ण माहीती.
६.	त्याच्या अधिपत्याखालील जी कागदपत्र आहेत त्याचे वर्गीकरण	१. मुंबई सिंहिल संदिग्द अधिनियम पुस्तिका २. जिल्हा परिषद व पंचायत समित्या लेखा सहिता अधिनियम पुस्तिका ३. जिल्हा परिषदा व पंचायत समिती नियमावर्ती पुस्तिका ४. लेखा विषय स्थायी आदेश नस्ती.
७.	शासनाचे धोरण व त्याच्या अमलदजावणी संदीर्भात जनतेबरोदर, सल्ला भसलत करण्यावावतची व्यवस्था.	लेखा विभागात सल्ला भसलत करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
८.	बोर्ड कॉन्सिल कमिटी किंवा जेथे दोन पेक्षा अधिक व्यक्ती सल्ला देण्यासाठी येतात आणि अशा प्राधिकरणाच्या बैठका लोकांसाठी केल्या जातात किया त्याबैठकांचे कायवृत्ते जनतला उपलब्ध काय?	जनतलो कायवृत्त उपलब्ध करून देण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
९.	अधिकारी आणि कर्मचारी याचे मासिक वेतन व भत्ते	१. सहा.लेखा अधिकारी - श्रीमती वनिता चलकलवार २. कनिष्ठ लेखा अधिकारी - रियत ३. वरिष्ठ सहा.लेखा श्री. पी.वी. गुमलवार ४. कनिष्ठ सहा. लेखा श्री.वी. के.वाळके
१०.	अधिकारी आणि कर्मचारी याचे मासिक वेतन व भत्ते	सहाय्यक लेखा अधिकारी वेतन श्रेणी एस-१०- ४१८००-१३२३०० कनिष्ठ लेखा अधिकारी वेतन श्रेणी एस-११- ३८६००-१२२८००/- वरिष्ठ सहा.लेखा वेतन श्रेणी एस-१३-३५४००-११२४००/- रोखपाल वेतन श्रेणी एस-८-२५१००-८११००/-
११.	अशा प्रत्येक प्राधिकरणाला देण्यात येणा-या वित्तीय तरतुदी ज्यामध्ये सर्व योजनेला प्रस्तावित खर्च आणि देण्यात आलेली रक्कम यांचा अहवाल.	प्राधिकरण अधिका-यास देण्यात येणा-या मार्गाक ग्रचाचे हिशेब नोंदवहीत वित्तीय वर्षात प्राप्त तरतुदीचा व खर्चाची नोंदवेतली जाते. यावावत सविसतर (विवरणपत्र -१) माहीती सोबत जोण्यात आलेली आहे.

१२.	सबसिडी देण्याबाबतची प्रक्रिया ज्यामध्ये देण्यात आलेली रवकम आणि लाभधारकांची माहीती	लाभधारकांना सबरिंदी देण्यासंबंधी प्रक्रिया हि त्या संबंधित विभागाकडे देवली जातात. त्यामुळे नेहा विभागात स्वतंत्र नोंदव्याची उपलब्धता प्राप्त नाही.
१३.	सखलती अनुज्ञाती अंथोराय झोशन ज्यांना देण्यात आले त्याची माहीती.	लेखा विभागात अशा प्रकारचे कामकाज शान्ताळने जात नाही.
१४.	इलेवट्रीनिक्सच्या माघ्यामध्ये रूपांतरीत केलेल्या माहीतीचे विवरण	लेखा विभागासंबंधित आयश्यक माहीती पर्याप्ती करिता सालेखा अधिकार म्हणून जबाबदारी गारंगायात येत आहे.
१५.	नागरिकांना अशी माहीती उपलब्ध करूण देण्याबाबत असलेल्या सुविधा उदा. वाचनालय, अभ्यासिका कक्ष.	अशी गुविधा उपलब्ध नाही.
१६.	शासकिय माहीती अधिका-यांची नावे, पदनाम, आणि इतर माहीती.	प्रथम अधिकारी - आनंदकर्ता शिंदांजी पाटील, गट विकाग अधिकारी, पंचायत रामननी मर्डाचरोनी. जन माहीती अधिकारी - मी.ए.पी.पातकमवार राहायक माहीती अधिकारी, - शी. दिलीप गोनदुकरे
१७.	अशा प्रकारे विहित करण्यात आलेली अन्य माहीती.	निरंक

गट विकारा अधिकारी
पंचायत रामिती, गडधिरोली

पंचायत विभाग आस्थापना-२

कलम ४ च्या उपकलम १ (ब) मध्ये शासकीय प्रथिकार्याच्या कर्तव्याबाबत तरतुदीनुसार माहीती खालीलप्रमाणे

अनुक्र.	मुददा	अभिप्राय
१.	संघटना कार्य आणि कर्तव्ये	<p>संघटना - आस्थापना पंचायत विभाग (ग्रा.वि.अ. / ग्रामसेवक) कार्य - पंचायत समिती गडाचिंगर्ना अंतर्गत ग्रा.वि.अ./ ग्रामसेवक यांच्या आस्थापनाविषयक बाबी हाताळणे.</p> <p>कर्तव्ये - नियमातील तरतुदीनुसार हाताळणे.</p>
२.	अधिकारी आणि कर्मचारी यांचे अधिकारी व कर्तव्ये	<p>कार्यासन अधिकारी - हे कार्यातील आस्थापना विषयक व पंचायत समिती विभागातील काम काजाचे पर्यवेक्षण करतील.</p> <p>कर्तव्ये - कार्यासनातील कामकाज प्रचलित नियमानुसार होत आहे याची खात्री करणे</p> <p>कर्मचारी - विस्तार अधिकारी (पंचायत) कर्मचारी हे पंचायत समिती कार्यक्रमेनातील ग्रामपंचायतींना भेटी देवून दस्तऐवजाची पाहणी व दप्तर निरीक्षण करणे, योजनेची माहिती देणे, लाभार्थ्याच्या निवडीबाबत मार्गदर्शन करणे.</p> <p>कर्मचारी - ग्रा.वि.अ/ ग्रा.से यांची सेवाविषयक बाबी हाताळणे रजा भ.नि.नि. विषयक प्रकरणे निवृत्ती वेतन ग्रा.वि.अ वेतन देयके तयार करणे यासंबंधान प्राप्त झालेल्या पत्रावर कार्यवाही करणे.</p>
३.	निर्णय घेण्याचा प्रक्रियेमध्ये कोणत्या कार्यपद्धतीचे अनुसरण केल जात त्याबाबतचे पर्यवेक्षण आणि जबाबदारी निश्चिती याची माहीती.	<p>विस्तार अधिकारी (पंचा) - पंचायत विभागातंत्रंत खालीलप्रमाणे योजना राबविल्या जात अग्रान सर्व योजना नियमातील तरतुदीनुसार शासन व वरिष्ठ आर्थकारी यांचे प्राप्त मार्गदर्शनानुसार दिलेल्या अटीला अधिनःराहन्त्यातेजस्व राबविणे.</p> <p>योजनेचे नाव</p> <ol style="list-style-type: none"> १. १५ वा वित्त उगयोग २. नक्षलग्रस्त गावबंदी योजना / जिल्हा वापिक योजना / ठककर बाप्पा आदिवासी सुधार योजना / दलीत वस्ती सुधार योजना / पेसा अंतर्गत कामे/ प्रशिक्षण देणे ३. राज्यकृती आराखड्या अंतर्गत ग्रामपंचायत सदस्यांची प्रशिक्षण घेणे व तसेच आस्थापना विषय बाबी संबंधाने सादर केलेल प्रस्ताव सखोल पडताळणी करून नियमानुसार अभिप्राय देणे.

४.	कर्तव्य पार पाडतांना ठरविण्यात आलेले मापदंड	शासकिय कार्यनियमावलीनुसार विर्हात क्लान्या मापदंडानुसार
५.	कर्मचा-यामार्फत कर्तव्य पार पाडतांना त्यांचेकडे असणारे अभिलेखे मैनुअल, सुचना नियम याची माहीती.	पंचायत विभागांतर्गत प्राप्त इलालेल्या योजनाग्रन्थाने प्रस्तावाची कार्यवाही करतांना निमानुसारच शागन व वरिष्ठ अधिकारी यांचेकडे प्राप्त इलालेल्या मार्गशंक मुचनेप्रमाणे पडताळणी करून प्रस्ताव सादर करणे सहायकाकडून सादर होणा-या प्रस्तावावर निमानुसार आवश्यक असण्यावेणे
६.	त्यांच्या अधिपत्याखालील जी कागदपत्रे आहेत त्याचे वर्गीकरण	१. नियमपूर्णता २. संबंधित विषयाच्या शारन निर्णयाची निवड नस्ती ३. संबंधित विषयावाबताच्या नम्या
७.	शासनाचे धोरण व त्याच्या अमलव्यावणी संदीर्भात जनतेबोरेबर सल्ला मसलत करण्यावाबताची व्यवस्था.	ग्राम विकारा अधिकारी/ ग्रामरेवक याच्या मार्गिक व पाक्षिक सभा घेवून प्राप्त इलालेल्या योजनाची माहीती ग्रामपंचायत सचिवाचे मार्फतीने जनतेपर्यंत पोहचविण्यात येते.
८.	बोर्ड कॉन्सिल कमिटी किंवा जेथे दोन पेक्षा अधिक व्यक्ती सल्ला देण्यासाठी येतात आणि अशा प्राधिकरणाच्या बैठका लोकांसाठी केल्या जातात किंवा त्याबैठकांचे कार्यवृत्ते जनतला उपलब्ध काय ?	ग्रामपंचायत सत्रावर आमसभा व ग्रामसभा तंत्रं महिला सभा आयेजित करून योजनाचे माहीती जनसमोर पोहचविल्या जाते व लाभार्थ्यांची निवड गळा आमसभेत घेवून ठराव घेण्यात येतो.
९.	अधिकारी आणि कर्मचारी याचे मासिक वेतन व भत्ते	१. विस्तर अधिकारी (पंचायत) श्री. लक्ष्मण पाल, गिरन २. श्री. ज्येष्ठ सहाय्यक श्रीमती. रिमा गजभिये ३. श्री. कनिष्ठ सहाय्यक श्री. शेषराज मंथाम
१०.	अधिकारी आणि कर्मचारी याचे मासिक वेतन व भत्ते	वि.अधि.(पंचायत) वेतनशेणी एस-१५-४१८००-१३२३०० ज्येष्ठ सहाय्यक वेतनशेणी एस-१३-३५४००-११२४००/- कनिष्ठ सहाय्यक वेतनशेणी एम-८-२५५००-८११०० ग्रा.वि.अ. वेतनशेणी ग्रा.रो. कंत्राटी ग्रामसेवक १६०००/- कायम प्रवास भत्ता ११००/-
११.	अशा प्रत्येक प्राधिकरणाला देण्यात येणा-या वित्तीय तरतुदी ज्यामध्ये सर्व योजनेला प्रस्तावित खर्च आणि देण्यात आलेली रक्कम यांचा अहवाल.	आदिवासी मेलावा सामाजिक न्याय दिन कर्ताना प्राप्त इलाली तरतुद त्याच वर्षात खर्ची घातल्या जाते व अखर्चित रक्कम संबंधित विभागाला परत केल्या जाते.
१२.	सबसिडी देण्याबाबतची प्रक्रिया ज्यामध्ये देण्यात आलेली रक्कम आणि लाभधारकांची माहीती	या विभागात सबसिडी बाबत योजना नाही.
१३.	सवलती अनुज्ञाती ॲथोरायझेशन ज्यांना देण्यात आले त्याची माहीती.	सवलती अनुज्ञाती ॲथोरायझेशन देण्यात आलेले नाही.

१४.	हलेकट्रीनिराचा भाष्यामध्ये रूपात प्रीत केलेल्या गाहीतीचे विवरण	शासन माहिती वाणिकारी व सहायक मार्गदर्शकांकी घोषित करण्याबाबतचे आवेदन खेत्रिक २०/१०/२०२१
१५.	नागरिकांना आशी गाहीती उपलब्ध करण्य देण्याबाबत असालेल्या सुविधा उवा. वाचनालग, अभ्यासिका कक्ष.	गामपंचायत स्तम्भावार्थी गुरुः उपलब्ध करायात आलेली आहे.
१६.	गामपंचायत / शारकिय गाहीती वाणिका-याची नावे, पत्रनाम, आणि इतर गाहीती.	प्रथम अधिनियम प्राधिकारी - वित्ताच अधिकारी (वचा.) पंचायत रागिती गड्डिरोली. जन गाहीती वाणिकारी - गामपंचायत सचिव सहायक गाहीती वाणिकारी, - - - - -
१७.	अशा प्रकारे विहेत करण्यात आलेली आव्य गाहीती.	निंक


गट विकारा अधिकारी
नंचायत रागिती, गड्डिरोली

बांधकाम विभाग

कलम ४ च्या उपकलम १ (ब) मध्ये शासकीय प्रथिकार्याच्या कर्तव्याबाबत तरतुदीनुसार मानांनी शासनाप्रमाणे

अनुक्र.	मुद्रा	अभिप्राय
१.	संघटना कार्य आणि कर्तव्ये	<p>संघटना - बांधकाम विभाग</p> <p>कार्य- विविध योजना अंतर्गत बांधकामाचे नियोजन व बांधकाम बाबत घावी हाताळण.</p> <p>कर्तव्य - विविध योजना अंतर्गत बांधकामाचे तरतुदी नुसार अंदाज पत्रके तयार करून पुढील कार्यवाही करणे.</p>
२.	अधिकारी आणि कर्मचारी यांचे अधिकारी व कर्तव्ये	<p>कार्यानन अधिकारी - बांधकामाचे , विविध घरकूल योजनांचे व नियोजन विषयक पर्यवेक्षक करताना</p> <p>कर्तव्य- पंचायत समिती स्तरावर विविध विषयांवर अंतर्गत इंआयो, प्रमआयो, रमाई, शब्दरी आदास योजना इत्यादी योजने अंतर्गत मंजुरी नंतर लाभार्थी कडून कगरनामा करणे, घरकूलाबाबत तांत्रीक मार्गदर्शन वरणे, प्रोत्तरांत करणे मार्गदर्शन करो घरकूल बांधकामाचे लेआळु देणे घरकूल तपासणी करून जोत्या लेवलचे, दरवाजा लेवलच घेत पूर्ण इत्याचे घरकूल व शीचालय पुर्ण इत्यानंतर देयक तयार करणे गृहनिर्माण अभियंताचे प्रति घरकूल प्रमाण मानदनाचे देयक तयार करणे तसेच बांधकामात नियंत्रण ठेवणे मुल्यमापण करणे माहीती उपलब्ध करून राखा करणे वार्षिक कृती आराखड्याचे नियोजन व तांत्रीक प्रशासकीय मंजुरी घावात कार्य तलाव नदीघाट तिलाव.</p>
३.	निर्णय घेण्याचा प्रक्रियेमध्ये कोणत्या कार्यपद्धतीचे अनुसरण केल जात त्याबाबतचे पर्यवेक्षण आणि जबाबदारी निश्चिती याची माहीती.	<p>ग्रामपंचायत कडून ग्रामसभेनी प्रस्तावित केलेल्या प.स./जि.प. सदरय हयांनी प्रस्तावित केलेल्या कामाची ग्रामपंचायत निहाय जि.प./प.स./इत्र निहाय कृती आराखडा तयार करून पुढील कार्यवाही पूर्ण करण्याची कार्यवाही करण्यात येते.</p>
४.	कर्तव्य पार पाडतांना ठरविण्यात आलेले मापदंड	कार्य नियमावलीनुसार
५.	कर्मचा-यामार्फत कर्तव्य पार पाडतांना त्यांचेकडे असणारे अभिलेखे मैनुअल, सुचना नियम याची माहीती.	<p>बांधकाम विभागांतर्गत अंजित रजा, किंशकाळ रजा, वैद्यकीय रजा व इतर कामासंबंधात आस्थापना विभागांना संबंधीत आहे.</p>
६.	त्यांच्या अधिपत्याखालील जी कागदपत्रे आहेत त्याचे वर्गीकरण	<p>नियम पुस्तिका, सेवा पुस्तिका, वैद्यकीय नसी, संवधी आस्थापना विभाग संबंधित आहे.</p>

७.	शासनाचे धोरण ये त्याच्या अमलबाबाची संदीभांत जनतेवरोवर सल्ला मसलत करण्याबाबतची घटवस्था.	एकादया घांधकामासंबर्थी किंवा घरमुत्तमांबर्थी जनतमार चर्चा केली जाते.
८.	बोर्ड कॉन्सिल कमिटी किंवा जेथे दोन पेक्षा अधिक व्यक्ती सल्ला देण्यासाठी येतात आणि अशा प्राधिकरणाच्या बैठका लोकांसाठी केल्या जातात किंवा त्याबैठकांचे कार्यवृत्ते जनतला उपलब्ध काय?	जनतेला कार्यवृत्त उपलब्ध करून देण्यासाठी इच्छा आमसामा घेण्यात येते, त्या समेत जनतेला कार्यवृत्त उपलब्ध करून देण्यात येते.
९.	अधिकारी आणि कर्मचा-यांची निर्देशिका	१. मनोज पेदोर , कनिष्ठ अभियंता २. श्री. एस.व्ही.कुडेराव, कनिष्ठ अभियंता ३. कु. मिनल घावणे , स्था.अभियांत्रिकी सहाय्यक ४. कु. तृष्णी कोमलवार स्था.अभियांत्रिकी सहाय्यक ५. स्था.अ.सहा.- सिवत
१०.	अधिकारी आणि कर्मचारी याचे मासिक घेतन व भत्ते	शास्त्रा अभियंता घेतनश्वेषी - एम-२०-१९००० कनिष्ठ अभियंता घेतनश्वेषी - एम-२१-४५००० स्था.अ. सहाय्यक घेतनश्वेषी - एम-१४-३८०००
११.	अशा प्रत्येक प्राधिकरणाला देण्यात येणा-या यितीय तरतुदी ज्यामध्ये सर्व योजनेला प्रस्तावित घरच आणि देण्यात आलेली रक्कम यांचा आह्याल.	घांधकाम घरकुल सन २०२१-२०२२ प्रमआयो(ग्रा) मजूर कामे पूर्ण करण्यात आले. सन २०२२-२०२३ शबरी आ.यो. मजूर कामे पूर्ण करण्यात आले. सन २०२३-२०२४ प्रधानमंत्री योजनेअंतर्गत घरकुलचे काम पूर्ण करण्यात आले.उर्यात प्रस्ताव पाढ्यिण्यात आले आहे.
१२.	सबसिडी देण्याबाबतची प्रक्रिया ज्यामध्ये देण्यात आलेली रक्कम आणि लाभधारकांची माहीती	कार्यसनाजुन आस्थापना विषयक कामकाज हाताळण्यात येत असल्यामुळे प्रश्नच उद्भवत नाही.
१३.	सखलती अनुज्ञाती अंथोराय झेशन ज्यांना देण्यत आले.त्याची माहीती.	कार्यसनाजुन आस्थापना विषयक कामकाज हाताळण्यात येत असल्यामुळे प्रश्नच उद्भवत नाही.
१४.	इलेक्ट्रोनिक्सच्या माध्यामध्ये रूपांतरीत केलेल्या माहीतीचे विवरण	प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना.
१५.	नागरिकांना अशी माहीती उपलब्ध करूण अभ्यासिका कक्ष.	अशी सुविधा उपलब्ध नाही.
१६.	शासकिय माहीती अधिका-यांची नावे, पदनाम, आणि इतर माहीती.	प्रथम अपिलीय प्राधिकारी - आनंदेत शिवाजी पाटील , गट विकास अधिकारी, पंचायत सर्वती गढाचिरोनी. जन माहीती अधिकारी - सौ.ए.पू.पातकमवार सहाय्यक माहीती अधिकारी, - श्री. दिलाई मोनटके
१७.	अशा प्रकारे विहित करण्यात आलेली अन्य माहीती.	निरंक

कृषी विभाग

कलम ४ च्या उपकलम १ (ब) मध्ये शासकीय प्रथिकार्याच्या कर्तव्याबाबत तरतुदीनुसार माहीती खारीनप्रमाणे

अनु क्र.	मुददा	अभिप्राय
१.	संघटना कार्य आणि कर्तव्ये	संघ-कृषि विभाग कार्य- पंचायत समिती अतर्गत कृषि योजना राबविणे कर्तव्ये - कृषि विभागातील विविध योजना विषयी माहीती देणे व विविध योजनांची अमलबजावणी करणे.
२.	अधिकारी आणि कर्मचारी यांचे अधिकारी व कर्तव्ये	कृषि अधिकारी, विस्तार अधिकारी (कृपी) हे कार्यालयातील कृषि विषयक कामकाजीची अमलबजावणी करतील.
३.	निर्णय घेण्याचा प्रक्रियेमध्ये कोणत्या कार्यपद्धतीचे अनुसरण केल जात त्याबाबतचे पर्यवेक्षण आणि जबाबदारी निश्चिती याची माहीती.	कृषि विभागातील राबविण्यात येणा-या योजनाची शासकीय निकपानुसार शेतक-यांकडून आदयक त्या कागदपत्राची पुरता झाल्यानंतर योजनाचा लाभ देण्यात येडल.
४.	कर्तव्य पार पाडतांना ठरविण्यात आलेले मापदंड	शासकीय कार्यप्रणाली नुसार विविध कंलत्या मापदंडानुसार.
५.	कर्मचा-यामार्फत कर्तव्य पार पाडतांना त्यांचेकडे असणारे अभिलेखे मॅनुअल, सुचना नियम याची माहीती.	पात्र शेतक-यांकडून प्राप्त अर्जानुसार प्राप्त लकड़कानुसार निकपानुसार पडताळणी करून योग्य शेतक-यांना लाभ देणे.
६.	त्यांच्या अधिपत्याखालील जी कागदपत्रे आहेत त्याचे वर्गीकरण	१. विरसामुंडा कूर्ता क्रांती योजना २. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि श्यावंतवन योजना ३. बायोगेंस विकास कार्यक्रम ४. १३ वने योजना ५. जिल्हा निधी योजना ६. अतिवृष्टी/पूर सर्वेक्षण ७. पिक कापणी प्रयोग ८. पंचायत समिती सेस फंड ९. ११ कृषि योजना १०. धडक सिंचन विहीर
७.	शासनाचे धोरण व त्याच्या अमलबजावणी संदीर्भात जनतेबोवर सल्ला मसलत करण्याबाबतची व्यवस्था.	कृषि विभाग शेतक-याशी निगडीत असल्याने गेतकरी येऊन कृषि अधिकारी व विस्तार अधिकारी (कृपी) याच्यांशी सल्ला मसलत करतात.
८.	बोर्ड कॉन्सिल कमिटी किंवा जेथे दोन पेक्षा अधिक व्यक्ती सल्ला देण्यासाठी येतात आणि अशा प्राधिकरणाच्या बैठका लोंकांसाठी केल्या जातात किंवा त्याबैठकांचे कार्यवृत्ते जनतला उपलब्ध काय ?	होय.

९.	अधिकारी आणि कर्मचा-यांची निर्देशिका	१. श्री. पी.पी.पदा कृषि अधिकारी (सामान्य) २. श्री. मनिषा राजनहिरे (प्र.) -कृ. अधिकारी.(विधयो) ३. कु.शितल म्हशाख्येन्नी विस्तार अधिकारी (कृपी) ४. श्री. डिं.जे.ठाकरे -विस्तार अधिकारी (कृपी)
१०.	अधिकारी आणि कर्मचारी याचे मासिक वेतन व भत्ते	१. कृषि अधिकारी वेतन श्रेणी -एस-१६-१८६०० २. विस्तार अधिकारी (कृपी) -एस-२५-४२८००- १३२३००/-
११.	अशा प्रत्येक प्राधिकरणाला देण्यात येणा-या वित्तीय तरतुदी ज्यामध्ये सर्व योजनेला प्रस्तावित खर्च आणि देण्यात आलेली रक्कम यांचा अहवाल.	सर्व योजना करीता आवश्यक तरतुद कृषि विभाग नियंत्रणावर समायोजन करण्यात येते.
१२.	सबसिडी देण्याबाबतची प्रक्रिया ज्यामध्ये देण्यात आलेली रक्कम आणि लाभधारकांची माहीती.	लाभधारकाची नोंद मास्टर रजीस्टर वर घंट्यात येते.
१३.	सवलती अनुज्ञाती अंथोराय झोशन ज्यांना देण्यात आले त्याची माहीती.	निरंक
१४.	इलेक्ट्रोनिक्सच्या माध्यामध्ये रूपांतरीत केलेल्या माहीतीचे विवरण	निरंक
१५.	नागरिकांना अशी माहीती उपलब्ध करूण देण्याबाबत असलेल्या सुविधा उदा. वाचनालय, अभ्यासिका कक्ष.	अशी सुविधा उपलब्ध नाही.
१६.	शासकिय माहीती अधिका-यांची नावे, पदनाम , आणि इतर माहीती.	प्रथम अपिलीय प्राधिकारी - आनंदेत शिवाजी पाटील , गट विकास अधिकारी, पंचायत समिती गडचिरोली. जन माहीती अधिकारी - सौ.ए.रा.पातकमवार सहाय्यक माहीती अधिकारी, - श्री. दिलीप सोनटक्के
१७.	अशा प्रकारे विहित करण्यात आलेली अन्य माहीती.	निरंक

गट विकास अधिकारी
पंचायत समिती, गडचिरोली

पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती गडचिरोली

कलम ४ च्या उपकलम १ (ब) मध्ये शासकिय प्रथिकार्याच्या कर्तव्याबाबत तरतुदीनुसार माहीती घालावणाऱ्यां

अनुक्र.	मुद्दा	आभिप्राय
१.	संघटना कार्य आणि कर्तव्ये	संघटना - पशुसंवर्धन आस्था.पना कार्य - पंचायत समिती गडचिरोली मर्हीन अधिकारी/कर्मचारी यांच्या आस्थापना विषयक (मंदा विषयक) वाची हाताळणे कर्तव्य- नियमातील तरतुदीचे अधिन राहून
२.	अधिकारी आणि कर्मचारी यांचे अधिकारी व कर्तव्ये	कार्यासन अधिकारी - पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती गडचिरोली आस्थापना विषयक कामकाजाचे पर्यवेक्षण करतील. कर्तव्य - कार्यालयातील कामकाज नियमानुसार होत आहे किंवा नाही याबाबत याची करणे.
३.	निर्णय घेण्याचा प्रक्रियेमध्ये कोणत्या कार्यपद्धतीचे अनुसरण केल जात त्याबाबतचे पर्यवेक्षण आणि जबाबदारी निश्चिती याची माहीती.	विभागातील अधिकारी/कर्मचारी यांचे कडून प्राप्त झालेल्या अर्ज मागण्या यांची अर्जातील विषयाप्रमाणे म.ना.से नियम (संबंधित विषयाबाबतचा) वैद्यकीय प्रतिपुर्ती नियम भ.नि.नि. नियम नुसार ठानीत योग्य आढळलेल्या प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्यात येते. त्यामध्ये चृटया अमल्यास चृटयांची संबंधिताकडून पुरता करण्यासाठी प्रगताव नियमानुसार नसल्यास प्रस्ताव अमान्य करण्यासाठी सहाय्यकाकडून कक्षअधिका-यांकडे महाव्यकारी सादर केलेल्या प्रस्तावाची तपासणी करून आवश्यकता भासल्यास केर फार करून विभागप्रमुखाकडे मान्यतेसाठी मादर करण्यात येतो.
४.	कर्तव्य पार पाडतांना ठरविण्यात आलेले मापदंड	शासकिय नियमावली नुसार विहित केलेली मापदंडानुसार
५.	कर्मचा-यामार्फत कर्तव्य पार पाडतांना त्यांचेकडे असणारे अभिलेखे, मैत्री, सुचना नियम याची माहीती.	विभागातील अधिकारी/ कर्मचारी यांचेकडून प्राप्त झालेले अर्ज व मागणी याबाबत कार्यवाही कर्तव्यानुसार केलेल्या विषयानुसार म.ना.से. नियम (रजा, नवृतीवेतन, वर्तवणूक, शिस्त व अपील) विभागीय चौकरी नियम पुस्तिका आरक्षणाबाबत शासनाने वेळोदेढी निर्गमित केलेले आदेश, वैद्यकीय प्रतिपुर्ती नियम भ.नि.नि. नियम संबंधित विषयाबाबतच्या पुरवीच्या नस्ती विचारात घेतले जातात.
६.	त्यांच्या अधिपत्याखालील जी कागदपत्रे आहेत त्याचे वर्गीकरण	<ol style="list-style-type: none"> १. नियमपुस्तिका २. संबंधित विषयाच्या शासन निर्णयाच्या निवड नस्त्या ३. संबंधित विषयाबाबतच्या नस्त्या

५.	शासनाचे धोरण वैत्याच्या अमलबाबाणी संदीर्भात जनतेबरोबर सल्ला मसलत करण्याबाबतची व्यवस्था.	जनतेला थेट सल्लामसलत करण्यात येता .
६.	बोर्ड कॉमिसिल कमिटी किंवा जेथे दोन पेक्षा अधिक व्यक्ती सल्ला देण्यासाठी येतात आणि अशा प्राधिकरणाच्या बैठका लोकांसाठी केल्या जातात किंवा त्याबैठकांचे कार्यवृत्ते जनतेला उपलब्ध काय ?	जनतेला थेट सल्लामसलत करण्याचा प्रश्न तुटभवत नाही.
७.	अधिकारी आणि कर्मचारी याचे मासिक घेतन य भत्ते	१. डॉ. भाष्कर रामटेके पशुधन विकास अधिकारी (विस्तार) २. पशुधन पर्यवेक्षक -कु. ए.एन.कुमरे
८.	अधिकारी आणि कर्मचारी याचे मासिक घेतन य भत्ते	पशुधन विकास अधिकारी (वि.) घेतनशेणी पशुधन पर्यवेक्षक घेतनशेणी -एस-१४
९.	अशा प्रत्येक प्राधिकरणाला देण्यात येणा-या वित्तीय तरतुदी ज्यामध्ये सर्व योजनेला प्रस्तावित खाचं आणि देण्यात आलेली रक्कम यांचा अहवाल.	१. विशेष घटक योजना - दुधाळ जनावरे गट वाटप २०२३-२०२४ मध्ये. प्राप्त तरतूद - ४७७३५२/- खाच - ०/- शिल्लक - ४७७३५२/- लाभार्थी - ४ २. आदिवासी योजना शेळी गट २०२३-२०२४ मध्ये प्राप्त तरतूद - २३४८९२/- खाच - ०/- शिल्लक - २३४८९२/- लाभार्थी - ४ ३. दुभाया जनावरांना सकर साधाचा पुरवठा रे २०२३-२०२४ मध्ये प्राप्त तरतूद - निरंक खाच - निरंक शिल्लक - निरंक लाभार्थी - निरंक ४. धैरण वियाणे वाटप २०२३-२०२४ मध्ये प्राप्त तरतूद - /-४६३३०४/- खाच - ४६३३०४/- शिल्लक - निरंक लाभार्थी - ११६ ५. ऑस्वेंड योजने अंतर्गत प्रशिक्षण शिविर-२०२३-२०२४ प्राप्त तरतूद - /-निरंक खाच - /-/निरंक

७.	शासनाचे धोरण व त्याच्या अमलबजावणी संदीर्भात जनतेबरोबर सल्ला मसलत करण्याबाबतची व्यवस्था.	जनतेला थेट सल्लामसलत करण्यात येतो .
८.	बोर्ड कॉन्सिल कमिटी किंवा जेथे दोन पेक्षा अधिक व्यक्ती सल्ला देण्यासाठी येतात आणि अशा प्राधिकरणाच्या बैठका लॉकांसाठी केल्या जातात किंवा त्याबैठकांचे कार्यवृत्ते जनतेला उपलब्ध काय ?	जनतेला थेट सल्लामसलत करण्याचा प्रश्ननं उद्भवत नाही.
९.	अधिकारी आणि कर्मचारी याचे मासिक वेतन व भत्ते	<p>१. डॉ. भावकर रामटेके पशुधन विकास अधिकारी (विस्तार)</p> <p>२. पशुधन पर्यवेक्षक -कु. ए.एन.कुमरे</p>
१०.	अधिकारी आणि कर्मचारी याचे मासिक वेतन व भत्ते	<p>पशुधन विकास अधिकारी (वि.) वेतनश्रेणी</p> <p>पशुधन पर्यवेक्षक वेतनश्रेणी -एग-५४</p>
११.	अशा प्रत्येक प्राधिकरणाला देण्यात येणा-या वित्तीय तरतुदी ज्यामध्ये सर्व योजनेला प्रस्तावित खर्च आणि देण्यात अगलेली रक्कम यांचा अहवाल.	<p>१. विशेष घटक योजना - दुधाळ जनावरं गट वाटप २०२३-२०२४ मध्ये . प्राप्त तरतूद - ४७७३५२/- खर्च - ०/- शिल्लक - ४७७३५२/- लाभार्थी - ४</p> <p>२. आदिवासी योजना शेळी गट २०२३-२०२४ मध्ये प्राप्त तरतूद - २३४६९२/- खर्च - ०/- शिल्लक - २३४६९२/- लाभार्थी - ४</p> <p>३. दुभत्या जनावरांना सकस खाद्याचा पुरवठा रे २०२३-२०२४ मध्ये प्राप्त तरतूद - निरंक खर्च - निरंक शिल्लक - निरंक लाभार्थी - निरंक</p> <p>४. वैरण वियाणे वाटप २०२३-२०२४ मध्ये प्राप्त तरतूद - /-४६३३०४/- खर्च - ४६३३०४/- शिल्लक - निरंक लाभार्थी - ११६</p> <p>५. ऑस्केंड योजने अंतर्गत प्रशिक्षण शिविर-२०२३-२०२४ प्राप्त तरतूद - /-निरंक खर्च - /-/निरंक</p>

		शिल्लक - /-निरंक लाभार्थी - /-निरंक
१२.	सबसिडी देण्याबाबतची प्रक्रिया ज्यामध्ये देण्यात आलेली रक्कम आणि लाभधारकांची माहीती	सन २० मध्ये सर्वांमधी नगृद अप्राप्त अमल्याने सबसिडी देण्यात आलेली नाही.
१३.	सवलती अनुजाती अंथोराय झेशन ज्यांना देण्यात आले त्याची माहीती.	प्रदान केलेल्या अधिकारानुसार कामे हाताकूनी जातात.
१४.	इलेक्ट्रीनिकसच्या माघ्यामध्ये रूपांतरीत केलेल्या माहीतीचे विवरण	शासकिय कामकाजामध्ये प्रचलित पद्धतीनुसार मंगणक प्रणालीचा वापर केला जातो.
१५.	नागरिकांना अशी माहीती उपलब्ध करूण देण्याबाबत असलेल्या सुविधा उदा. वाचनालय, अभ्यासिका कक्ष.	अशी सुविधा उपलब्ध नाही.
१६.	शासकिय माहीती अधिका-यांची नावे, पदनाम, आणि इतर माहीती.	प्रथम अपिलीय प्राधिकारी - अनिकेत शिवाजी पाटील गट विकास अधिकारी, पंचायत समिती गडविरोडी. जन माहीती अधिकारी - डॉ. भाऊर रामटेके. प.वि.अ सहाय्यक माहीती अधिकारी, - कृ. आशा कुमर
१७.	अशा प्रकारे विहित करण्यात आलेली अन्य माहीती.	निरंक

गट विकास अधिकारी
पंचायत समिती, गडविरोडी

आरोग्य विभाग

कलम ४ च्या उपकलम १ (ब) मध्ये शासकीय प्रधिकार्याच्या कर्तव्याबाबत तसेहीनुसार माहीती ग्रालोनप्रमाणे

अनुक्र.	मुददा	अभिप्राय
१.	संघटना कार्य आणि कर्तव्ये	<p>संघटना- आरोग्य विभाग</p> <p>कार्य - १. पंचायत समिती अंतर्गत प्रा.आ.केंद्रामधून होणाऱ्या आरोग्य विषयक कामाची माहीती घेण, पंचायत समिती माहीती ठेवणे, संकलित करून वरिष्ठांना सादर करणे.</p> <p>२. पंचायत समिती कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामपंचायत क्षेत्रात होणा-या जन्म मृत्यु घटनाचे ग्रामपंचायत कळून आलेले अहवाल पंचायत समिती ला संकलित करून ठेवने. वरिष्ठांना सादर करणे.</p> <p>३. साथ प्रतिबंध कार्या करिता पाणी शुद्धीकरण कामास व्लिंचिंग पावडरची तसेही करणे.</p> <p>४. जन्म मृत्यु संबंधात जन्ममृत्यु घटनाचा पंचायत समिती अधिकार क्षेत्रात नियमानुसार दाखला देणे.</p> <p>कर्तव्य - वरिल कार्याचे दृष्टीने नियमाचे तसेही नियमाचे तसेही अधिकारी यांच्याशी चर्चा ग्रा.प. भेटी याकरिता नियमित दौरा करणे व नियमाचे तसेही अन्वये कर्तव्य पार पाडणे.</p>
२.	अधिकारी आणि कर्मचारी यांचे अधिकारी व कर्तव्ये	<p>कार्यासण अधिकारी - विस्तार अधिकारी (आरोग्य)</p> <p>कर्तव्य - पंचायत समिती कार्याअंतर्गत प्रा.आ. केंद्राना भेटी वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा करून आरोग्य कामाचा आढाचा घेणे, माहीती उपल्बद करून घेणे पंचायत समितीला माहीती ठेवणे कार्यक्षेत्रातील ग्रा.प. ना भेटी देणे जन्म मृत्यु घटनांचा नोंदी अद्यावत करून देणे रक्कॉड' पहाणी करणे सुचना देणे आरोग्याच्या दृष्टीने ग्रामसेवकांना परिसर स्वच्छता याबाबत मार्गदर्शन करणे सुचना देणे ग्रा.प मध्ये पाणी शुद्धीकरण कायांकरिता व्लिंचिंग पावडर पुरेसा प्रमाणात आहे किंवा नाही यांची माहीती घेणे साथीबाबत माहीती घेण. साथीबाबत माहीती घेणे .</p>
३.	निर्णय घेण्याचा प्रक्रियेमध्ये कोणत्या कार्यपद्धतीचे अनुसरण केल जात त्याबाबतचे पर्यवेक्षण आणि जबाबदारी निश्चिती याची माहीती.	<p>१. प्रा.आ केंद्राकडून आरोग्य कामकाजाबाबत प्राप्त इ. आलेला अहवाल कु.का कार्य , मता वाल संगोपन साथ रोगनियंत्रण , पाणी नमूने दुषीत नमूने, हिवंताप व हत्तीरोग अहवाल, कुच्छरोग , पल्स पोलियो इ. ची माहीती ठेवून वरिष्ठांना सादर करण्यात येते माहीती पुर्ण असल्यास किंवा</p>

	<p>अग्राम अमल्यास प्रवर्षक भैंट करन असारा एवं बन्दून परिपुर्वी करण्यात येते, ग्रा.प.बन्दून ग्राम द्वारा जन्म- सूत्र अद्यात संयुक्त करन पंचायत सर्विनीता देण्यात येते . माहीती अग्राम अमल्यास ग्रामसेवकांना एवं बन्दून माहीती प्राप्त करन देण्यात येते माहीतील मृदु उपलब्धात इता चुक असल्यास अद्यात माहीती चीनीवाचन येते . हयाकरिता ग्रामसेवक योजना समेत माहीतीन देणे</p> <p>२. ग्रामीण भागात पिण्याचे लूळ पाणी पाडता करणे ही जवाबदारी ग्रामपंचायतीची आड. ग्रा.प. सदर तजवदारी पार पाडत आहे अश्या नाही यासंदर्भात परिवर्तन दर्शावात येते . डिफाट ग्रा.प.ला त्यांच्या जवाबदारीची तारीख पत्राव्यारे करन यासंदर्भात सदर कार्याची प्रक्रियेची पूर्तीता करण्यात येते.</p> <p>३. शासन परिपत्रकानुसार पंचायत सीनिटीला विर्तीचे पावडर खरेदी करण्याचायत ये प्रवर्तन असल्याने न्यासंदर्भात प्रस्ताव तयार करन योजना बन्दून सदर यितरीग पावडर खरेदी करण्यात येते. व यासाठी साथ उंग ग्रामदृष्ट कार्याकरिता ग्रा.प.ला देण्यात येतो पंचायत सर्विनीता अधिकार क्षेत्रा अन्वये जन्म मृत्यु दान्वला उपलब्ध करन देण्यात येते.</p>
४.	कर्तव्य पार पाडतांना ठरविण्यात आलेले मापदंड
	नियमावलीनुसार विर्हित कंतेल मापदंड
५.	कर्मचा-यामार्फत कर्तव्य पार पाडतांना त्यांचेकडे असणारे अभिलेखे मॅनुअल, सुचना नियम याची माहीती.
	ग्रा.आ. केंद्राना वेळोवेळी नागविण्यात येते.
६.	त्यांच्या अधिपत्याखालील जी कागदपत्रे आहेत त्याचे वर्गीकरण
	शासन निर्णय नस्ती, आरोग्य विषयक कार्यक्रमाच्या विविध विषयाच्या नस्ती
७.	शासनाचे धोरण व त्याच्या अमलवजावणी संदीर्भात जनतेबरोबर सल्ला मसलत करण्याचायत ची व्यवस्था.
	ग्रा.आ. केंद्र ग्रामपंचायत, अंगणवाडी केंद्र हया संस्थेला भेटीच्या वेळेस शासन धोरण बाबतची माहीती जनतेला देण्याचायत या संस्थेमध्ये कार्यक्रम आरोग्य कून, ग्रामसेवक अंगणवाडी कार्यकर्ते
८.	बोर्ड कॉन्सिल कमिटी किंवा जेथे दोन पेक्षा अधिक व्यक्ती सल्ला देण्यासाठी येतात आणि अशा प्राधिकरणाच्या बैठका लोकांसाठी केल्या जातात किंवा त्याबैठकांचे कार्यवृत्ते जनतेला उपलब्ध काय ?
	आरोग्य संघटी कार्यक्रम रावविण्याचे दृष्टीन गटसमेचे आयोजन होते सल्लागार सीनिटी बैठक होते नियमाचे अधिन राहून आरोग्य कार्यक्रम संघटात माहीती उपलब्ध करन देता येहील.
९.	अधिकारी आणि कर्मचा-यांची निर्देशिका
	१. श्री. प्रविण गेडाम, विस्तार अधिकारी आरोग्य २. रिक्त - विस्तार अधिकारी आरोग्य ३. आ.से.पु - राठोड सर

१०.	अधिकारी आणि कर्मचारी याचे मासिक वेतन व भत्ते	गवांता अधिकारी आगोद वेतनांमधी - पुस. २५.३०४०० आगोद गेवक वेतनांमधी - पुस. २५.३०४००
११.	अशा प्रत्येक प्राधिकरणाला देण्यात येणा-या वित्तीय तसुदी ज्यामध्ये सर्व योजनेला प्रसारायित घार्च आणि देण्यात आलेली खक्कम घांचा अहवाल.	पंचायत गमिती मध्ये आगोद विवाहाळा गंग कडाळून किंविती पांगडा याईदी पंचायत सोमती मार्सीक गर्भसाधारण गमेत तसुद केनी जावे प. गंग कडाळी योजना अगल्यागृहीत तसुद पंचायत सोमती मामा कलायात येते केलेल्या तसुदीनुसार घाने करावान येते.
१२.	सबरिंदी देण्याबाबतची प्रक्रिया ज्यामध्ये देण्यात आलेली खक्कम आणि लाभधारकांची माहीती	गवांगडीची योजना नाही गंबद्ध खक्कम न वाच यांकांची माहीती नाही.
१३.	सवलती अनुशासी अंथोराय झोशन ज्यांना देण्यात आले त्याची माहीती.	सवलती अनुशासी अंथोरायझोशन काणाळाव देण्यात आलेनी नाही.
१४.	इलेक्ट्रीनिकराच्या माघ्यामध्ये रुपांतरीत केलेल्या माहीतीचे विवरण	शासन माहीती अधिकारी व माहीती अधिकारी घोषीत करण्याबाबतचे आदेश दिनांक २०/३०/२०१३
१५.	नागरिकांना अशी माहीती उपलब्ध करूण देण्याबाबत असलेल्या सुविधा उदा. वाचनालय, अभ्यासिका कक्ष.	अशी सुविधा उपलब्ध नाही.
१६.	शासकीय माहीती अधिका-यांची नावे, पदनाम, आणि इतर माहीती.	प्रथम अपिलीय प्राधिकारी - आंनकेत शिवाजी पाटील, गट विकास अधिकारी, पंचायत सोमती गडांचरोली, जन माहीती अधिकारी - सी.ए.पी.पातकमार, सहाय्यक माहीती अधिकारी, - श्री. दिलोप गोनटकंक निरंक
१७.	अशा प्रकारे विहित करण्यात आलेली अन्य माहीती.	

गट विकास अधिकारी
पंचायत समिती, गडचिरोली

कलम ४ या उपकलम १ (ब) मग्ने शासकीय प्रशिक्षणार्थ्यांच्या कर्तव्याबाबत तस्मृदीनुसार मार्हीती विवरण		
अनु क्र.	मुद्दा	आंशिक
१.	संघटना कार्य आणि कर्तव्य	<p>संघटना - मग्नारोहणी विभाग कार्य - संचायत राजभिन्नी मग्नारोहणी अंतर्गत विहित कर्तव्ये कामे हाताचळणे</p> <p>कर्तव्यी - नियमानुसार विहित कर्तव्ये काम करणे.</p>
२.	अधिकारी आणि कर्मचारी यांचे अधिकारी व कर्तव्य	<p>कायांसन अधिकारी पंचायत समिती मर्यादाशाखा मासिक समाचार संस्थांचे कामकाज संसाक्षण, मग्नारोहणी विभागांचा कामे मडगी, ढोड्हा, शेतकऱ्या, रस्ते गुरुंचा गाठा, शापद्वाढंड, दैयवर्णीक शीशालय, नाडीप, छर्मी कंपोनेंट व इतर कामे.</p> <p>कर्तव्ये- घर नमुद केलेली कामासंदर्भी नियमानुसार कामे पार तस्मृदीनुसार कामे हाताचळणे व विहित कालाकारीत कामे पार पाढणे.</p>
३.	निर्णय घेण्याचा प्रक्रियेमध्ये कोणत्या कायंपछतीचे अनुसरण केल जात त्याबाबतचे पर्यंतेकाण आणि जबाबदारी निश्चिती याची मार्हीती.	<p>सर्व साधारण मासिक समाव व वार्षिक आमसमेत्या वेळी सन्मा. सदस्यांनी उपस्थित भुद्यावर कायंवाही होण्याचे दृष्टीने संबंधित विभागाकडून माहिती घेतल्या जाते.</p> <p>नियमानुसार मग्नारोहणी अंतर्गत नियांजनामध्ये मंजूर असलेल्या कामे देण्याची कायंवाही केली जाते. संवर्ग विकास अधिकारी अंतिम निर्णय घेणार अधिकारी आहे.</p> <p>शासन निर्देशानुसार कामे केली जाते.</p>
४.	कर्तव्य पार पाढतांना ठरविण्यात आलेले मापदंड	शासकीय नियमावलनुसार विहित केलेल्या मुद्दीन पाढणे.
५.	कर्मचा-यामांकत कर्तव्य पार पाढतांना त्यांचेकडे असणारे अभिलेखे मैनुअल, सुचना नियम याची मार्हीती.	<p>पंचायत समिती मासिक सर्व साधारण समा व वार्षिक आमसमाव ग्रामील मैनुअल चा आधार घेवून पार पाढण्यात येते.</p> <p>१.जि.प.व.पं.स.अधिनियम १९६१ २. .जि.प.व.पं.स.अधिनियम १९६८ ३. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९९८ मग्नारोहणोच्यावेळोवेळी घेणारे शासन रत्नावरुन प्राप्त परिपत्रक व शासन निर्णयानुसार कामे केली जाते.</p>
६.	त्यांच्या अधिकारी व कायांपत्रे आहेत त्याचे घर्गीकरण	<p>१. नियमपुस्तिका</p> <p>२. संबंधित विषयाच्या शासन निर्णयाच्या निवड नस्त्या</p> <p>३. संबंधित विषयाबाबतच्या नरत्या</p>
७.	शासनाचे धोरण व त्याच्या अमलवजावणी संदीभांत जनतेबरोबर सल्ला मसलत करण्याबाबतची अवस्था.	सल्ला मसलत जनतेसह आवश्यकतेनुसार केल्या जाते. तथापी जनतेच्या तक्रारी संबंधात त्यांचेशी संपर्क साधुन जनतेचा प्रश्न निकाली काढल्या जातो.

८.	चोर्ड कॉन्सल कमिटी किंवा जेवे दोन येक्षण अधिक व्यक्ती सल्लारु देण्यासाठी येतात आणि अशा प्राधिकरणाच्या बैठका लॉकांसाठी केल्या जातात किंवा त्याबैठकांचे कार्यवृत्ते जनतला उपलब्ध काय?	पंचायत समिती मासिक सर्वसाधारण गमा नवा वार्षिक आमसभा त्यांत सन्मा. सदस्यांनी केलेल्या गुच्छांचे कार्यवृत्त य कार्यवाहीची माहीती सन्मा. जि.प.प.स./ संरपंच व सदस्य मार्फत जनतला दिल्या जात.
९.	अधिकारी आणि कर्मचा-यांची निवैधिका	१. श्री. भाव्हर राऊत, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (मग्नारेहयां)
१०.	अधिकारी आणि कर्मचारी यांचे मासिक वेतनावय भर्ते	वेतन श्रेणी संसद्याकृत
११.	अशा प्रत्येक प्राधिकरणाला देण्यात येणा-या वित्तीय तस्रुदी ज्यामध्ये सर्व योजनेला प्रस्तावित खर्च आणि देण्यात आलेली रक्कम यंत्रा अहवाल.	मासिक सर्वसाधारण रामा, वार्षिक आमसभा समाज कल्याण विभागाकडून प्राप्त होणारे अनुदान नागरी हक्क संरक्षण अधिनियम अंमलवजावणी शिविर आर्दा. करीता प्राप्त इलाले वित्तीय त्याच वर्षात खर्ची घातल्या जाते. व अखर्चित रक्कम संबंधित विभागाला परत केली जाते.
१२.	सर्वसिद्धी देण्याबाबतची प्रक्रिया ज्यामध्ये देण्यात आलेली रक्कम आणि लाभाधारकांची माहीती	मग्नारेहयो विभागातून सर्वांगीदी देण्याची योजना हाताळण्यात येत नसल्यने रक्कम व लाभ धारकाची माहीती देण्याचा प्रश्न येत नाही.
१३.	सयलती अनुज्ञाती अऱ्योराय झेशन ज्यांना देण्यत आले त्याची माहीती.	अशा प्रकारचे कामकाज हाताळण्यात येत नाही.
१४.	इलेक्ट्रनिकसच्या माध्यामध्ये रूपांतरीत केलेल्या माहीतीचे विवरण.	शासन माहीती अधिकारी व सहाय्यक माहीती अधिकारी घोषित करण्याबाबतचे आदेश दिनांक २०/१०/२००५
१५.	नागरिकांना अशी माहीती उपलब्ध करूण देण्याबाबत असलेल्या सुविधा उदा. वाचनालय, अभ्यासिका कक्षा.	अशी सुविधा उपलब्ध नाही.
१६.	शासकिय माहीती अधिका-यांची नारे, पदनाम, आणि इतर माहीती.	प्रथम अधिलीय प्राधिकारी - आनंदेत शिवार्ती पाटील गट विकास अधिकारी, पंचायत समिती गडचिरोली. जन माहीती अधिकारी - सौ.ए.पी.पातकमवार सहाय्यक माहीती अधिकारी, - श्री.दिलीप सोनटकरे
१७.	अशा प्रकारे विहित करण्यात आलेली आन्य माहीती.	निरंक

गट विकास अधिकारी
पंचायत समिती, गडचिरोली

हातपंप विभाग

कलम ४ च्या उपकलम १ (ब) मध्ये शासकिय प्रधिकार्यांच्या कर्तव्याबाबत तरतुदीनुसार माहीती खालीलप्रमाणे

अनुक्र.	मुददा	अभिप्राय
१.	संघटना कार्य आणि कर्तव्ये	<p>संघ-हात पंप विभाग</p> <p>काय' - पंचायत समिती अंतर्गत बंद हातपंप व देखभाल दुरस्तीचे कार्य</p> <p>कर्तव्ये - बंद हातपंप त्वरीत दुरस्त करणे.</p>
२.	अधिकारी आणि कर्मचारी यांचे अधिकारी व कर्तव्ये	<p>कार्यसन अधिकारी इ हातपंप देखभाल दुरस्तीचे तर्गत कर वसुली विषयक कामकाजाचे पर्यवेक्षण करणे</p> <p>कर्तव्ये- हातपंप नियमानुसार घेठोवेळी दृग्नी होत आहे किंवा नाही याची खात्री करणे.</p> <p>कर्मचारी - हातपंप देखभाल दुरस्ती कर्मचारी यांचे प्रत्येक महिण्याचे मानधन (मेहनताना) तयार करून देणे तथा कार्यालयास आवक जावक पत्राची कार्यवाही करणे.</p>
३.	निर्णय घेण्याचा प्रक्रियेमध्ये कोणत्या कार्यपद्धतीचे अनुसरण केल जात त्याबाबतचे पर्यवेक्षण आणि जबाबदारी निश्चिती याची माहीती.	<p>ग्रामपंचायत कडून आलेल्या बंद हातपंपाचे तक्रारी नुसार हातपंप घेठोवेळी दुरस्त करून देणे पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारनार्थ आराखडा तार करून मार करणे नक्षलग्रस्त गांवातील पोलीस तक्रारी असलेल्या गावातील बंद हातपंप त्वरीत दुरस्ती करून कार्यवाही करण्यात येते.</p>
४.	कर्तव्य पार पाडतांना उरविण्यात आलेले मापदंड	शासनाकडून आलेल्या पत्राची त्वरीत कार्यवाही करून देणे.
५.	कर्मचा-यामार्फत कर्तव्य पार पाडतांना त्यांचेकडे असणारे अभिलेखे मॅनुअल, सुचना नियम याची माहीती.	हातपंप विभाग अंतर्गत अर्जीत रजा/ किरकोळ रजा /वैद्यकिय रजा व इतर कामा निमीन आस्थापना विभागाकडून करण्यात येते.
६.	त्यांच्या अधिपत्याखालील जी कागदपत्रे आहेत त्याचे वर्गीकरण	१. नियम पुस्तीका / सेवा पुस्तीका इतर सर्वांगी आस्थापना शाखे संबंधीत आहे.
७.	शासनाचे धोरण व त्याच्या अमलबजावणी संदीर्भात जनतेबरोबर सल्ला मसलत करण्याबाबतची व्यवस्था.	जनतेकडून आलेल्या बंद हातपंपांची तक्रार तथा पाणी टंचाई असलेल्या गावातील नविन हातपंप बनाविण्याची योजना व विहीरीतील गाळ काढणे इ. कार्यवाही या विभागातून करण्यात येते.
८.	बोर्ड कॉन्सिल कमिटी किंवा जेथे दोन पेक्षा अधिक व्यक्ती सल्ला देण्यासाठी येतात आणि अशा प्राधिकरणाच्या बैठका लोकांसाठी केल्या जातात किंवा त्याबैठकांचे कार्यवृत्ते जनतला उपलब्ध काय?	जनतेला कार्यवृत्त उपलब्ध करून देण्यासाठी दरवर्षी आमसभा घेण्यात येते त्याबाबत जनतेला कार्यवृत्त उपलब्ध करून देण्यात येते.

१.	अधिकारी आणि कर्मचा-यांची निवृत्तिका	१. शिक्षा सामग्री प्रोविडरी के लागत मिळाली गईचीली। २. श्री. दहागायका कंत्राई याहन चालक प्रशासन यांमधीरे गडाईचीली।
२०.	अधिकारी आणि कर्मचारी याचे मार्शिक वेतन व भत्ते	कंत्राई याहन चालक प्रशासन मार्शिक वेतन ४५०००/-
२१.	अशा प्रत्येक प्राथिकरणाला देण्यात येणा-या यित्ताय तस्तुवी ज्यामध्ये सर्व योजनेला प्रस्ताचित याच आणि देण्यात आलेली रक्कम यांचा अहवाल.	यिमाग अंतर्गत कामकाज हाताळ्यात येणे उपलब्ध आचार्या प्रक्षेत्र उद्घवत भाठी.
२२.	सबसिडी देण्याबाबतची प्रक्रिया ज्यामध्ये देण्यात आलेली रक्कम आणि लाम्थारकांची माहीती	निश्चिक
२३.	सवलती अनुज्ञाती अंथोराय झोशन ज्यांना देण्यात आले त्याची माहीती.	निश्चिक
२४.	इलेक्ट्रॅनिक्सच्या माध्यामध्ये रुपांतरीत केलेल्या 'माहीतीचे विवरण'	निश्चिक
२५.	नागरिकांना अशी माहीती उपलब्ध करून देण्याबाबत असलेल्या सुविधा उदा. याचनालय, अभ्यासिका कक्ष.	अर्धी मुद्दिया उपलब्ध नाही.
२६.	शासकिय माहीती अधिका-यांची नावे, पदनाम, आणि इतर माहीती.	प्रथम अपिलीय प्राथिकारी - ऑनक्ल शियांडा पांडित मठ विकास अधिकारी, पंचायत सभिती गडाईचीली. जन माहीती अधिकारी - श्री.ए.पा.पानकमदार सहाय्यक माहीती अधिकारी, - श्री.किलोय गोळार्कर
२७.	अशा प्रकारे विहित करण्यात आलेली अन्य माहीती.	

गट विकास अधिकारी
पंचायत सभिती गडाईचीली